

प्रति,

**विषय : या कार्यालयातील प्रिंटर्सकरिता लागणारे टोनर कार्ट्रेंजेस, ड्रम्स
रोलर्स पुरवठा करण्यासाठी वार्षिक दरकरार करणेबाबत.**

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नीरोड, मुंबई ४०० ००४ या कार्यालयातील टोनर कार्ट्रेंजेस, ड्रम्स, रोलर्स पुरवठा करण्यासाठी वार्षिक दरकरार एक वर्षाच्या कालावधीकरिता सेवाकरार करणेबाबत दरपत्रके मागविण्यात येत आहेत. या कार्यालयासाठी वर्षभराकरीता सुमारे ४०० टोनर कार्ट्रेंजची आवश्यकता आहे. सोबत जोडलेल्या प्रपत्र-अ मध्ये दर नमूद करण्यात यावे. सदर सेवाकराराबाबतच्या इतर अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.

- १) संबंधित कंपनीचा नवीन ब्रँड म्हणून टोनर कार्ट्रेंज, ड्रम आणि रोलर्स पुरवठा करावे लागतील.
- २) प्रपत्र अ मधील टोनर कार्ट्रेंजेस, ड्रम्स, रोलर्स व्यतिरिक्त इतर टोनर कार्ट्रेंजेस, ड्रम्स, रोलर्स ची कार्यालयास आवश्यकता असल्यास बाजार भावाप्रमाणे सदर टोनर कार्ट्रेंजेस, ड्रम्स, रोलर्स पुरवठादारास पुरवठा करावे लागतील.
- ५) पुरवठादारास दरमहा मासिकरित्या देयके सादर करावी लागणार आहेत. सदर मासिक देयकातून नियमानुसार TDS (IT+GST) व इतर करांची रक्कम कपात करून देयके अदा करण्यात येतील.
- ६) पुरवठादारास दरपत्रकासोबत इसारा रकमेपोटी (EMD) रू.२,४६९/- इतक्या रकमेचा - समग्र शिक्षा, मुंबई या नावाने कोणताही राष्ट्रीयकृत किंवा शेड्यूल कमर्शियल बँकेवर काढलेला (Payable at Mumbai) चा धनाकर्ष दरपत्रकासोबत सादर करणे आवश्यक राहिल. इसारा रकमेच्या धनाकर्षासह दरपत्रक लिफाफ्यामध्ये बंद लिफाफा सीलबंद करण्यात यावा व सदर लिफाफ्यावर

टोनर कार्ट्रिज, ड्रम आणि रोलर्स खरेदी, रिसायकलिंग व रिफिलिंग करीता निविदा असे लिहिण्यात यावे.

- ७) निवड झालेल्या पुरवठादास सेवाकराराच्या एकूण रकमेच्या ५% प्रमाणे अनामत रक्कम (Security Deposit) सादर करणे बंधनकारक राहिल.
- ८) पात्र ठरलेल्या पुरवठादाराची इसारा रक्कम (EMD) त्यांच्याकडून अनामत सुरक्षा रक्कम (Security Deposit) सादर केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांना परत करण्यात येईल. तसेच अपात्र असलेल्या (Unsuccessful) पुरवठादारांची इसारा रक्कम (EMD) निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक आठवड्याच्या आत त्यांना परत करण्यात येईल.
- ९) सदर दरपत्रक या कार्यालयाच्या संकेतस्थळ <https://samagrashiksha.maharashtra.gov.in> वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. इच्छुक पुरवठादार सदर संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक ती माहिती प्राप्त करून घेऊन विहित मुदतीच्या आत त्यांचे दरपत्रक या कार्यालयास सादर करू शकतील.
- १०) या कार्यालयातील टोनर कार्ट्रिजेस, ड्रम्स रोलर्स इ. स्टेशनरी साहित्य खरेदी करणे अथवा रिसायकलिंग किंवा रिफिलिंग करणे करिता मागविण्यात आलेली दरपत्रके कोणतेही कारण न देता कोणतेही दरपत्रक किंवा सर्व दरपत्रके रद्द करण्याचे अधिकार राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना राहतील.
- ११) पुरवठादास न्यायालयीन शुल्क ५०० / - च्या स्टॅम्प पेपरवर अटी व शर्तीसह करारनामा सादर करावा लागेल.
- १२) निवड करण्यात येणाऱ्या पुरवठादाराची सेवा समाधानकारक नसल्यास त्याचा सेवाकरार कोणतेही कारण न देता केव्हाही रद्द करण्याचा अधिकार राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना राहिल.

तथापि,आपणांस कळविण्यात येते की, आपले दरपत्रक दि. १५/०३/२०२१ रोजी १५.०० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयास सादर करण्यात यावे.

-SD-

(राहूल द्विवेदी, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक,
म.प्रा.शि.प., मुंबई.

Annexure -A
State Project Director,
Maharashtra Prathamik Shikshan Parishad,
Mumbai 400 004.
Quotation Form (For Toner Cartridges, Drums & Rollers Only)

No.	Particulars	Per Unit Cost Rs. (excluding GST)			% of GST
A	Toner Cartridges	New brand toner	Recycling of Toner	Reffling of Toner	
	1	Brother MFC 8370			
	2	HP Laser Jet Pro 400 MFP m425dn			
	3	HP Laser Jet 1015			
	4	HP Laser Jet 1020			
	5	Samsung CLP 565 W			
	6	MFC L5900DW			
	7	HP Laserjet Pro MFP 435			
	8	Canon 4820D			
	9	Brother DCPB 7535DW			
	10	Epson L6190			
	11	HP 435DW			
	12	HP Deskjet ink Advantage 3545			
	13	Samsung Express M2876ND			
B	Drums :	Per Unit Cost Rs. (excluding GST)	18 % of GST	Total Cost Per Unit Rs.	
	1	Brother MFC 8370			
	2	Samsung CLP 565 W			
	3	MFC L5900DW			
	4	MFC L5900DW			
	5	Canon 4820D			
	6	Brother DCPB 7535DW			
	7	Samsung Express M2876ND			
C	Roller	HP Deskjet ink Advantage 3545	18 % of GST	Total Cost Per Unit Rs.	
	1	Samsung Express M2876ND			
	2	HP Laser Jet 1020			
	3	HP Laser Jet Pro 400 MFP m425dn			

**Signature of the Vender
with Official Rubber Stamp**